

उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेवाबत.

**महाराष्ट्र शासन
वित्त विभाग**

शासन निर्णय, क्रमांक: सेनिवे-१००५/११५ /सेवा-४,
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२, दिनांक १२ जून २००७.

यहा :- शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १०९५/११४/सेवा-४, दिनांक २५ सप्टेंबर १९९४

निर्णय

शासनाने असा निर्णय घेतला आहे की, सेवानिवृत्ती उपदान व मृत्यु उपदान यांच्यावरील कमाल मर्यादा १ जून २००७ पासून रुपये २.५० लाखांवरुन रुपये ३.५० लाखांपर्यंत वाढविण्यात यावी.

२. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना (महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२) लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे यांमधील निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारासह, लागू राहील.

३. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.

४. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम १११ मध्ये रितसर सुधारणा यथावकाश करण्यात येईल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २००७०६१५११३३१००१ असा आहे.

६. या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

महाराष्ट्राचे राज्यपाल
उषा प्र. महाजन
शासनाच्या उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा य अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
(१२५ प्रती),
महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
संचालक, लेखा य कोषागारे, मुंबई (५ प्रती),

महालेखापाल (लेखा य अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
(१२५ प्रती),
महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
(५ प्रती),

अधिदान य लेखा अधिकारी, पांडे, मुंबई (२५ प्रती),
संचालक, माहिती य जनसंपर्क यिभाग, मंत्रालय, मुंबई,
(५०० प्रती),
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, याशी,
नवी मुंबई (१० प्रती),
उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
(प्रत्येकी १० प्रती),
वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक
(प्रत्येकी १५ प्रती),
निगासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई¹
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा
मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.
राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्रांचे सचिव,
उप मुख्य मंत्रांचे सचिव,
सर्व मंत्री य राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
*प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
*प्रबंधक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,
मुंबई,
*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ य ४,
मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
अधिदान य लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
मंत्रालयातील सर्व यिभाग,
यिशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,

मंत्रालयाच्या निरनिराळ्या यिभागांच्या अधीन असलेल्या सर्व
यिभागांचे य कार्यालयांचे प्रमुख,
सर्व यिभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
(प्रत्येकी २५ प्रती),
सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा य यित अधिकारी
(प्रत्येकी २५ प्रती),
शिक्षण संचालक, महाराष्ट्र गज्ज, पुणे (१० प्रती),
तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
सर्व यिभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
सर्व यिभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ
(प्रत्येकी ५ प्रती),
सर्व महानगरपालिका य नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य
(प्रत्येकी ५ प्रती),
सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण)
(प्रत्येकी ५ प्रती),
कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा
अहमदनगर (१० प्रती),
कुल सचिव, मराठयाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(१० प्रती),
कुल सचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा
रत्नगिरी (१० प्रती),
ग्रामविकास य जलसंधारण यिभाग, मंत्रालय, मुंबई
(१२ प्रती),
शालेय शिक्षण यिभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
उच्च य तंत्र शिक्षण आणि सेवायोजन यिभाग, मंत्रालय,
मुंबई (२५ प्रती),
कृषि य पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास य मत्स्य व्यवसाय
यिभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),
यित यिभागातील सर्व कार्यासने,
नियड नस्ती, कार्यासन सेवा-४.

*पत्रादारे.

Raising the maximum limit of Gratuity.

**GOVERNMENT OF MAHARASHTRA
Finance Department**

Government Resolution No. PEN-1005/115/SER- 4
Mantralaya, Mumbai- 400 032, dated 12th June 2007


**Read :- Government Resolution, Finance Department No. PEN 1095/114/SER- 4,
dated 25 September 1995**

RESOLUTION

Government is pleased to decide that ceiling on the maximum amount of Retirement Gratuity and Death Gratuity should be raised from Rs. 2.50 lakhs to Rs. 3.50 lakhs with effect from 1st June 2007.

2. Government is also pleased to direct that above decision should, *mutatis mutandis*, apply to those employees of recognised and aided Educational Institutions, Non-Agricultural Universities and affiliated Non-Government Colleges and Agricultural Universities to whom the pension scheme (Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982) is made applicable.
3. In exercise of the powers conferred by the proviso to Section 248 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samities Act, 1961 (Mah. V of 1962) and of all the other powers enabling it in that behalf, Government is further pleased to decide that the above decision apply to the pensioners of Zilla Parishads.
4. Formal amendment to Rule 111 of the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982 will be made in due course.
5. This Government Resolution is available on the web site of Government of Maharashtra i.e.-"www.maharashtra.gov.in" and its computer code number is 2007061511331001.

By order and in the name of the Governor of Maharashtra,


Usha P. MAHAJAN
 Deputy Secretary to Government